

# टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे

बी. ए. – (विशारद) सामाजिकशास्त्रे / योग

परीक्षा : मे – २०१६

## प्रथम सत्र

विषयः– योग तत्त्वज्ञान (भाग-१) (YC – 101)

दिनांक : २५/०५/२०१६

गुण : ६०

वेल : स. १०.०० ते. दु. १२.३०

- सूचना :**
१. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
  २. उजवीकडील अंक त्या प्रश्नांचे गुण दर्शवितात.
  ३. उत्तरपत्रिकेत प्रश्नपत्रिकेतील प्रश्नक्रमांक लिहिणे आवश्यक आहे.

**प्र.१. योग शब्द निवडून गाळलेल्या जागा भरा.** (१०)

- १) योगदर्शनाला सांख्यांची ..... तत्त्वे मान्य आहेत.
  - अ) १५
  - क) २५
  - ब) ४५
  - ड) ३०
- २) तत्त्वज्ञानातील प्रश्न ..... स्वरूपाचे असतात.
  - अ) अंतिम
  - क) तपशीलाचे
  - ब) वरवरचे
  - ड) व्यावहारिक
- ३) ..... यांनी सोडून साज्या भारतीय दर्शनांनी कर्मसिद्धांत मान्य केला आहे.
  - अ) चार्वाक
  - क) जैन
  - ब) बौद्ध
  - ड) योग
- ४) वासनाशून्य आस्तित्वाचे नाव ..... होय.
  - अ) मोक्ष
  - क) दुःख
  - ब) कर्म
  - ड) बंध
- ५) जे जाणले जाते ते ..... होय.
  - अ) प्रमेय
  - क) प्रमाण
  - ब) प्रमाता
  - ड) प्रज्ञा
- ६) योगसूत्रांची एकूण संख्या ..... इतकी आहे.
  - अ) १७६
  - क) १९१
  - ब) १९६
  - ड) २९६
- ७) जे अखेरपर्यंत टिकून राहते, जे सत्य आहे ते ..... होय.
  - अ) तत्त्व
  - क) सत्य
  - ब) पदार्थ
  - ड) नित्य
- ८) योग हे एक प्रकारचे अत्यंत गहन पण प्रभावी असे ..... समजले जाते.
  - अ) भारतीय समाजशास्त्र
  - क) भारतीय मानसशास्त्र
  - ब) भारतीय राज्यशास्त्र
  - ड) भारतीय अर्थशास्त्र
- ९) भारतीय वंशपरंपरेत तत्त्वज्ञानाच्या संप्रदायाला ..... म्हणतात.
  - अ) दर्शन
  - क) प्रणाली
  - ब) दृष्टिकोन
  - ड) शास्त्र
- १०) भारतीय दर्शनांनी सृष्टील निरनिराळ्या घटना प्राणिमात्रांच्या ..... ने होतात असे मानले.
  - अ) सहकायने
  - क) संघषणे
  - ब) कमने
  - ड) कतृत्वाने

**प्र.२. टिपा लिहा. (कोणत्याही चार) (२०)**

- १) योगदर्शनाचे प्राचीनत्व
- २) तत्त्वज्ञानाचे कार्य
- ३) योग दर्शनातील कर्मचे प्रकार
- ४) खन्या योग्याची लक्षणे
- ५) तत्त्वज्ञान आणि विज्ञान यांतील संबंध

**प्र.३. सविस्तर उत्तरे लिहा. (कोणतेही तीन) (३०)**

- १) तत्त्वज्ञानाचे स्वरूप थोडक्यात सांगून भारतीय दर्शनांचे व्यवस्थापन स्पष्ट करा.
- २) सांख्य व योग दर्शनातील संबंधाच्या आधारे योगाचे स्वरूप सविस्तर स्पष्ट करा.
- ३) भारतीय दर्शनातील कर्मसिद्धांत थोडक्यात सांगून त्याचा पुर्णजन्मसिद्धांताशी असलेला संबंध विशद करा.
- ४) भारतीय तत्त्वज्ञानाच्या दृष्टिने मोक्षसिद्धांताचे स्वरूप आणि महत्व सांगा.
- ५) योगाचे विविध उपयोग आणि प्रकार सांगून खरा योग म्हणजे काय, ते स्पष्ट करा.